

त्क्षणां प्रुचः *verschewcht* KATHÁS. 18, 121. 112, 108. *abwerfen*: नूपुराणि MBÁH. 15, 5. *fortwerfen* KATHÁS. 72, 87. *bei Seite —, fahren lassen, aufgeben*: मात्सर्यम् Spr. (II) 4811. हरोत्सारितमत्सरेण मनसा SARVADARÇANAS. 1, 11. *beseitigen* so v. a. *für nicht vorhanden —, für abgethan erkären* NILAK. 191. Comm. zu TS. PRÁT. 14, 15. (परमेस्वरस्य) चार्वाकिया हरोत्सारितवात् SARVADARÇANAS. 1, 14. fg. (in Güte) Jmd entlassen RÍÁ-TAR. 2, 165. *hinaustreten lassen* so v. a. *hinführen zu*: एकात्सम् MBu. 3, 7430. *herausfordern* (zum Kampf) 3, 14872. *ausstreuen*: वधूत्सारित-क्रेमलाज्ञाः KATHÁS. 34, 257. — Vgl. उत्सारक fg. (auch in den Nachträgen).

— **घनूद्**, absol. **घनूत्सारम्** nach einander den Platz räumend AIT. Br. 3, 45.

— **प्रोद्** caus. 1) *wegtreiben, auseinander treiben, verschewchen* MBu. 3, 10620. 7, 2446. 5677. 8, 942. KÍM. NITIS. 7, 39. तमः HARIV. 2588. शिलासंघातम् (d. i. शिलावर्षम्) 9372 (med.). MBÁH. 84, 11. — 2) *ambieten*: प्रोत्सारितार्थासन Spr. (II) 2914.

— **समुद्** caus. *fortschicken, entlassen* MBu. 6, 722. 5824. *verschewchen*: तमः R. 6, 19, 26. PRAB. 116, 7. Z. d. d. m. G. 27, 5.

— **उप** *angehen* (um Hilfe, Rath u. s. w.); *herantreten, sich nähern* (mit acc. der Person oder des Ortes): वरूपम् AIT. Br. 7, 14 (= उपधाव्). TBr. 2, 1, 9, s. TAITT. Up. 3, 1. fg. MBu. 2, 2595. 3, 16810. 12, 4475. HARIV. 3632 (an den zwei letzten Stellen lesen wir सोपसृत्य d. i. स उप°). R. GORR. 1, 72, 6. 2, 65, 18. RAGH. 19, 16. ÇIK. 12, 14. 37, 18. ÇIK. Cb. 22, 8. 58, 13. VIKR. 11, 11. 46, 20. 3 (so v. a. *besuchen*). MĀLAV. 56, 20. PRAB. 22, 1. DHŪNTAS. 75, 15. 78, 15. 83, 16 (उपसृत्य zu lesen). ÇIÇ. 9, 62. KATHÁS. 10, 27. 49, 155. DAÇAK. 80, 1 v. u. 86, 5. BHĀG. P. 3, 3, 1. 4, 12, 22. 5, 26, 33. 6, 15, 28. 12, 6, 72. HIT. 15, 7. 17, 17. 18, 16. 58, 19. VEDĀNTAS. (Alláh.) No. 19. *sich einem Manne nähern* (um der Liebe zu pflegen) MBu. 3, 8587. *sich machen an*: पवमानान् ÇĀHĀ. Br. 6, 8, 9. आत्मानम् KĀHĀND. Up. 4, 3, 12. — partic. **उपसृत** 1) mit act. Bed. *geahnt, gekommen* (insbes. um Hilfe zu finden): पूर्वापसृत *zuerst gekommen* TBr. 1, 4, 9, 1. BHĀG. P. 5, 8, 22 (aufzulösen in उपसृतो मृगीतनयो यं सः, nicht in येन सः, wie der Comm. will). तत्पादमूलम् 9, 21. 10, 16. 26, 32. 6, 9, 42. 7, 8, 41. 8, 12, 47. 24, 46. शरपोपसृत 1, 14, 41. उपसृतवत् *class.*: इह R. 4, 8, 24. — 2) mit pass. Bed. *angegangen*: श्रमिः स्वेन भागधेयेनोपसृतः TS. 2, 1, 4, 6. so v. a. *befragt* ÇĀHĀ. Br. 6, 12. श्रमिष्योपसृत so v. a. *behaftet mit* BHĀG. P. 4, 29, 34. — Vgl. उपसर fg., उपसर्तव्य (womit man sich befassen soll Nir. 3, 2), उपसर्षा fg.

— **अभ्युप** *herantreten, sich nähern* R. GORR. 2, 65, 32.

— **प्रत्युप** *zurückkehren*: पुरीम् BHĀG. P. 4, 13, 49.

— **समुप** *herantreten, sich nähern* R. 3, 36, 25.

— **नि** s. **निसर** und **निसृत**.

— **निस्** *herausgehen, herauskommen, hervorkommen, hervortreten, zum Vorschein kommen*: ग्रामादरण्यम् M. 6, 4. पुरोत्तमात् MBu. 4, 811. खड्गः केशात् 5, 1910. Spr. (II) 2310. नभसः सरस्वती *eine Stimme* KATHÁS. 23, 59. BHĀG. P. 3, 13, 39. 18, 7. यतो यतो **निःसरति मनः** 7, 18, 33. SARVADARÇANAS. 180, 20. PANĀT. 195, 8. 260, 16. ed. ord. 34, 7. HIT. 20, 14. 43, 13. Z. d. d. m. G. 14, 575, 21. बहिः HIT. 14, 21. 25, 2. 58, 8. 105, 18.

med. MBu. 1, 693. 5, 1582. 12, 8672 (nach der Lesart der ed. Bomb.). Spr. (II) 7599. SARVADARÇANAS. 150, 21. fg. partic. **निःसृत** KATHOP. 6, 2. MBu. 1, 7703. fg. 2, 2180. 3, 2837. 7, 446. 13, 2820. 14, 758. HARIV. 3934. 4096. 6445. R. GORR. 1, 31, 19 (fälschlich **निःसृत** 30, 17 SCHL.). 2, 62, 3. 3, 29, 29. 50, 7. 4, 8, 51. R. 1, 21. VARĀH. BH. S. 46, 27. ÇĀHĀ. SAHĀ. 2, 9, 7 (यानि so v. a. *prolapsus*). Spr. (II) 6220. RÍÁ-TAR. 5, 385. 6, 65. MĀRK. P. 14, 90. BHĀG. P. 8, 24, 8. DAÇAK. 71, 9. PANĀT. 229, 21. बाणैः खरकार्मुकनिःसृतेः R. 3, 34, 28. 33, 15. 6, 79, 51. शार्प ब्राह्मणनिःसृतम् 7, 54, 9. क्रेमकुम्भस्तननिःसृतानो पयसाम् RAGH. 2, 36. ÇIÇ. 9, 25. BHĀG. P. 3, 28, 22. 4, 29, 84. नेत्रे *heraustretend* HARIV. 4730. बाहु° (बहु° die ältere Ausgabe) n. Bez. eines best. Schwerthampfes, bei dem Einem das Schwert aus der Hand gewunden wird, HARIV. 15977. Vgl. **निःसराण** und 1. **निःसार**. — caus. 1) *hinaustreiben, hinausjagen, hinauslassen*: ततो ऽसि वक्राद्धिप्रर्षे द्रुते **निःसारितो मया** MBu. 3, 12995. JĀGĀ. 3, 83. बिलादानरान् R. 4, 52, 25. BHĀG. P. 7, 5, 34. 9, 6, 9. 10, 37, 34. 44, 32. PANĀT. 26, 24. 29, 17. 63, 25. 129, 13. 227, 9. HIT. 65, 18. fg. 83, 6. 7. SĀ. zu RV. 1, 11, 5. KULL. zu M. 10, 96. बहिः ÇĀHĀ. zu KĀHĀND. Up. S. 42. *entfernen*: अमेध्यम् KĀTH. 25, 6. — 2) *beschliessen, beendigen*: उपकरणम् BHĀG. P. 6, 19, 14. — Vgl. **निःसाराण** fg.

— **अभिनिस्** *hervorströmen* SUÇA. 1, 266, 19. partic. **सृत** *hinaustretend zu* (acc.): तासां (नाडीनाम्) मूर्धानमभिनिःसृतेका KĀHĀND. Up. 8, 6, 6 = KATHOP. 6, 16. *heraustretend —, hervorkommend aus* (abl.): रुदयान्नाड्यः JĀGĀ. 3, 108. यतः शब्दो ऽभिनिःसृतः *von wo der Laut hergekommen war* R. GORR. 1, 29, 7.

— **समभिनिस्**, partic. **सृत** *herausgetreten, hervorgekommen*: रुधिरं ततात् HARIV. 12241.

— **विनिस्** *heraustreten, herauskommen, hervorkommen —, hervorgehen aus* (abl.) MBu. 12, 10158 (med.). HARIV. 9853. R. GORR. 1, 47, 22. RÍÁ-TAR. 4, 129. partic. **सृत** MBu. 3, 2888. 16871. 6, 5575. 13, 6321. HARIV. 2774 (so v. a. *davongekommen*). 4714. R. 1, 28, 7 (fälschlich **स्रित**). 39, 17. 2, 44, 9. 3, 29, 29. 30, 41. 77, 19. 4, 8, 49. 7, 7, 50. SUÇA. 1, 266, 19 (अ°). MBÁH. 158, 15. BHAR. NĪTJAÇ. 18, 4. VARĀH. BH. S. 54, 4. BHĀG. P. 2, 8, 26. 3, 13, 21. 4, 11, 3. 5, 16, 23. वाग्वि° Spr. (II) 6027. क्रोध° (अग्नि) MBu. 3, 187. लच्छरीर° 1739. R. 3, 79, 29. VIKR. 43. VARĀH. BH. S. 1, 5. 33, 13. MĀRK. P. 36, 21 (fälschlich **विनिःसृताः** gedr.). BHĀG. P. 4, 21, 30.

— **अनुविनिस्** *der Reihe nach herauskommen*: पुराणमेतद्वेदाश्च मुखेभ्यो (ब्रह्मणाः) ऽनुविनिःसृताः MĀRK. P. 43, 20.

— **परा** *davoneilen*: परा दधिक्रा श्रसरत्सद्वैः RV. 4, 38, 9.

— **उपपरा** *dazu hinkriechen*: Ameisen ÇAT. Br. 14, 1, 2, 9.

— **परि** *herumfließen, umfließen; umlaufen* RV. 9, 41, 6. परि विश्वा-सर्द्वाज्ञाना वृषमानः 87, 6. यदेनं सरस्वती समस्तं परिससार AIT. Br. 2, 20. AV. 2, 14, 6. वर्त्मानि 6, 67, 1. परिससुरापः *flossen hier und da, — allwärts* MBu. 3, 10983. परिसरति (परिपतति ed. Bomb.) शिखी भ्रातृमहा-रिपत्सम् *umschreitet* MĀLAV. 33. प्रदक्षिणं तं परिसृत्य BHĀG. P. 11, 29, 45. ohne acc. *umherlaufen, umhergehen* 10, 15, 30. partic. **सृत** *durchstreift habend*: सर्वान्देशान् R. 3, 75, 48. *nach allen Richtungen gehend, — verbreitet*: प्रभा 6, 9, 26. — Vgl. **परिसर** fg., **परिसर्षा**, **परिसारक** fg., **परिसार**.